



Mayukh Dealtrade Ltd.

Date: 13th August, 2019

To,
The Corporate Relations Department,
Bombay Stock Exchange Limited,
PJ Tower, Dalal Street, Fort,
Mumbai-400001

Ref: Scrip Code: 539519

Sub: Submission of Newspaper Clipping of un-audited financial result for the quarter ended 30th June, 2019

Dear Sir,

Please find enclosed herewith newspaper clipping of Regulation 47(l) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 extract of un-audited financial statement for the Quarter ended 30th June, 2019, has published in "Mumbai Lakshdeep"(Marathi) and "Active Times"(English) on 13th August, 2019 for you records.

Thanking you,
Yours faithfully,

For Mayukh Dealtrade Limited


Mit Tarunkumar Brahmbhatt
Managing Director
DIN: 06520600



1966 helped the launch of the Satellite Instructional Television Experiment (SITE) during July 1975 - July 1976 years after his death in 1971. Sarabhai also started a project for the fabrication and launch of an Indian Satellite. As a result, the first Indian satellite, Aryabhata, was put in orbit in 1975 from a Russian Cosmodrome.

Vikram Sarabhai was also the Chairman of the Atomic Energy Commission. Vikram Sarabhai along with other Ahmedabad-based industrialists played a major role in the creation of the Indian Institute of Management, Ahmedabad. It is worth mentioning here that a crater on the moon was named in his honour in 1973. ISRO recently launched the Chandrayaan-2 and the Vikram lander is scheduled to touch down on the lunar surface on September 7.

From auto to watches, superluxury manufacturers feel the pinch of slowdown



Mumbai This January, after a decade-long tie-up with superluxury manufacturer Rolls-Royce Motor Cars, dealer group Navnit Motors called it a day. A distinguished Rolls-Royce showroom in the Atria Mall in Worli is gone, replaced by a

MAYUKH DEALTRADE LIMITED					
CIN:L51219MH1980PLC329224					
Address: Shop No. 36, Rock Avenue, Plot E CHS Ltd Near Hindustan Naka, Charkop, Kandivali (West), Mumbai -400067 Email: info@mayukh.co.in , website: www.mayukh.co.in					
(Extract of Un-audited Financial Result for the quarter ended 30th June, 2019)					
Sr.	Particulars	Amount in '000'			
		Quarter ended		Year ended	
		30.06.2019	31.03.2019	30.06.2018	31.03.2019
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations	2616.07	0.00	152.93	652.93
2	Total Expenses	1090.44	597.27	321.72	1298.61
3	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities before exceptional items and Tax	1525.63	-597.27	-168.79	-645.88
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	1128.97	-596.55	-168.79	-645.16
5	Paid-up Equity Share Capital	32000	32000	32000	32000
6	Earning Per Share Basic	0.3500	-0.1900	-0.0500	-0.2000
7	Diluted	0.3500	-0.1900	-0.0500	-0.0200

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

- The Company has only one Operating segment.
- Figures for the corresponding previous period have been regrouped/ rearranged, wherever necessary.
- The above result have been reviewed by the Audit Committee and approved by the board of Directors at their respective meeting held on 12th August, 2019.

For MAYUKH DEALTRADE LIMITED
MIT TARUNKUMAR BRAHMBHATT
SD/-
MANAGING DIRECTOR
DIN:06520600

Place: Mumbai
Date: 12/08/2019

NOTICE

NOTICE is hereby given that my client Mr. JAGDISHCHANDRA NEMCHAND SHAH, is the member of Vraj Manek No.1 Co-Op. Hsg. Soc. Ltd., Jai Ambe Mandir Road, Near Rajesh Hotel, Bhayandar (W), Dist.Thane, by virtue of Share Certificate No.17, Dist.No.181 to 185, in respect of Flat No.5, 1st Floor, in Vraj Manek No.1 Co-Op.Hsg.Soc.Ltd., hereinafter referred to as the SAID SHARES. And that Original Share Certificate above mentioned has

PUBLIC NOTICE


NOTICE is hereby given that my client Mr. Augustin Kunjuvaried Makarappilly is owner of Shop No. 31, Riverwood Park B. No.12, Kalyan Shil Road, Village- Sagarli, Dombivali (East), Taluka and District- Thane - 421204, admeasuring 212 sq. ft. built-up bearing Survey No. 18. The society has issued five share certificate bearing No. 43, distinctive No. 211 to 215 (hereinafter referred to as said Shop). The Original Registered Agreement dated 12/12/2001 entered into between M/s. Shree Khidkaleshwar Land Developers and Mr. Vijay Keru Rane and the said original Agreement title deed has been lost/ misplaced and not traceable. The Agreement for Sale dated 12/12/2001 executed between M/s. Shree Khidkaleshwar Land Developers and Mr. Vijay Keru Rane in respect of said Shop is irrecoverably and Mr. Vijay Keru Rane has sold the said shop to my client Mr. Augustin Kunjuvaried Makarappilly and now my client

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client Mr. Desai whose name is recorded in the books of records of the Society is known his whereabouts for more than twenty years. The Body meeting of the Society on 6 Aug 2019 it was decided that the cessation of his membership of the Society is done. Accordingly, I hereby giving the intimate the same to

PUBLIC NOTICE

is to notify that as per Certificate of Rahul Rakesh Mishra, his Father's name is Rakesh Mohanlal and Mother's name is Rakesh Mishra.



The corporation next year its premises at the target for this year, from the Rs. 200 crore. As BSNL plans to with of its existing day-out more space. PSU has also man exercise to newurced functions Mr P's. 200 crore a diffitionalise power for cent additional which said, it faces a recovd crore between its ree and expenses enditure and

department is preparing a rescue plan for BSNL as well as Mahanagar Telephone Nigam Ltd (MTNL) in the form of a revival package that entails components like voluntary retirement scheme, asset monetisation, and allocation of 4G spectrum. The department is also said to be "working on" a proposal for merger of the two PSUs as part of efforts to revive the embattled state-owned telecom firms. BSNL's loss is estimated to be around Rs. 14,000 crore with a decline in revenue to Rs. 19,308 crore in 2018-19. Its losses have risen steadily from Rs. 4,793 crore in 2016-17 to Rs. 7,993 crore in 2017-18, and are estimated to have swollen to Rs. 14,202 crore in 2018-19. COMMENT The number of employees of BSNL stands at 1,65,179 and the total employee cost is 75 per cent of the total income of the company. In contrast, private sector telecom companies have very low employee costs ranging between 3-5.5 per cent.



मंगळवार, दि. १३ ऑगस्ट २०१९

मुंबई लक्षदीप

६.	(कालावधीकरिता सर्वकष नफा / (ताटा) करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)	(३४)
७.	समभाग भांडवल	१,०९०
८.	इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	
९.	उत्पन्न प्रतिभाग (रु.) (दर्शनी मूल्य रु. ३/-प्रत्येकी)	(०.०९)
	मूळ	(०.०९)
	सौमिकृत	(०.०९)

टिप : सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट) रेग्युलेशन्स करण्यात आलेली ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेख आहे. अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाइट्सवरील आहे.

ठिकाण : मुंबई
दिनांक : १२ ऑगस्ट, २०१९

PREMIER CAPITAL SERVICES

Regd. Office: 4, Bhima Vaitarna Complex, Sir Pochkhana
Ph.: (0731) 4241914 • E-mail : premiercapservices@gmail.com

Extract of Standalone Un - Audited Financial Statements Ended June 30, 2019

S. No.	Particulars	2019
1	Total Income From Operations (Net)	34
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items).	1090
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (After Exceptional and Extraordinary items).	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items).	
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	
6	Equity Share Capital	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (For continuing and discontinued operations) Basic (Rs. Per Share) Diluted (Rs. Per Share)	0.09

NOTES : (1) The above financial results have been approved and taken effect on August 12, 2019. (2) The company is engaged mainly in reportable segment as per Ind AS 108 (Operating Segments). The Company mainly operates within India. (3) Previous figures have been restated. (4) There are no exceptional or Extra-ordinary items. The above is the Financial Results for the Quarter ended June 30, 2019 filed with the Registrar of Companies. (5) The Financial Results for the Quarter ended June 30, 2019 is available on the website of the stock exchange.

Date : 12th August, 2019
Place : Indore

मयुख डिल्ट्रेड लिमिटेड

संकेतित करण्यात येणारे दृकान नं. ३६, रॉक अँड ग्रेनु, प्लॉट ई कोहोतोसि, हिन्दुस्थान नाकाबंद, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६४
वेबसाईट: info@mayukh.co.in, ई-मेल: www.mayukh.co.in सीआयएल: एल५१२११९एलएल५१२११९एलसी३२१२२४
३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अढवाल

(रु. लाखात)

क्र.	विवरण	संपलेली तिमाही ३०.०६.२०१९ अलेखापरिहित	संपलेली तिमाही ३१.०३.२०१९ लेखापरिहित	संपलेली तिमाही ३०.०६.२०१८ अलेखापरिहित	संपलेले वर्ष ३१.०३.२०१९ लेखापरिहित
१	कार्यचिन्नातून प्राप्त उत्पन्न	२६१६.००	०.००	११२९३	६५२९३
२	कर खर्च	१०१०.४४	५१७.२७	३२१७२	१२९८८१
३	अव्यवहारीक बांध व कर्जवृद्ध साधारण प्रक्रियेद्वारे निव्वळ नफा/(तोटा)	१६०५.५६	-५१७.२७	-१६८७९	-६४६८८
४	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (वित्तीय साधारण बाबानंतर)	१६०५.५६	-५१७.२७	-१६८७९	-६४६९६
५	माला केलेले संपभाग भांडवल	३०००	३०००	३०००	३०००
६	उत्पन्न प्रतिभाग				
७	मूल	०.३५००	-०.१९००	-०.०५००	-०.२०००
८	सौमिकृत	०.३५००	-०.१९००	-०.०५००	-०.०३००

टिप : (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना यात उल्लेख आहे.
१. कंपनी फक्त एकमेक कार्यचिन्नात विभागात कार्यरत आहे.
२. संबोधित माली कालावधीचे आकडे आवश्यक आहे जेथे पुनर्गणित केले आहे.
३. वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विरोधन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
मयुख डिल्ट्रेड लिमिटेडकरिता
मित तलवारकर भास्कर
सह/-
व्यवस्थापकीय संचालक
दिनांक: १२.०८.२०१९

सिंडिकेट बँक, ठाणे नौपाडा: विठ्ठल निवास, हरि निवास जवळ, एम.जी. रोड, नौपाडा, ठाणे (प.)-४००६०२.

ताबा सूचना

(कायद्यांतर्गत परिशिष्ट ४, नियम ८(१))
ज्या अर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीयेशन्स अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल अँसेट्स् अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट्रॉक्ट अँक्ट, २००२ अंतर्गत सिंडिकेट बँकचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटोस्ट्रॉक्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत त्यांनी दिनांक १६.०५.२०१९ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक श्री/श्रीमती अमर अनंत सकपाळ, प्रतिभा अमर सकपाळ यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु. २६,८७,१८०.०८ (रुपये सव्वीस लाख सत्याऐंशी एकशे ऐंशी आणि पैसे आठ फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.
कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटोस्ट्रॉक्ट (एनफोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत खालील नमूद केलेल्या मालमतेचा ताबा ०७ ऑगस्ट, २०१९ रोजी घेतलेला आहे.
कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.
विशेषतः कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी सिंडिकेट बँक, ठाणे नौपाडा शाखा यांच्याकडे रक्कम रु. २६,८७,१८०.०८ आणि त्यावरील व्याज जमा करावे.